



महाराष्ट्र शासना राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

क्र. ६] शुक्रवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ : फाल्गुन ९, शके १९४६ [किंमत ०.०० रु.]

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत

भाग एक-अ छत्रपती संभाजीनगर विभाग

१

आयुक्त परभणी शहर महानगर पालिका यांजकडून

सूचना

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे
कलम -२६ (१) अन्वये

परभणी शहराच्या (दुस-यांदा सुधारित) विकास योजनेचे प्रसिध्दीकरण

जा. क्र. कावि/ नगर रचना/ ७०८२/ २०२५.- ज्याअर्थी, परभणी महानगरपालिकेने (यापुढे "उक्त नियोजन प्राधिकरण" असे निर्देशिलेले), तिच्या अधिपत्याखालील क्षेत्राची (यापुढे "उक्त क्षेत्र" असे उल्लेखलेली), महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे "उक्त अधिनियम" असे निर्देशिलेले), चे कलम-२३ (१) सह कलम-३८ मधील तरतुदीनुसार प्रारूप विकास योजना परभणी. (यापुढे "उक्त प्रारूप विकास योजना" असे उल्लेखलेली) तयार करण्याचा इरादा ठराव क्र. २१३ दि. २६/०८/२०१९ अन्वये जाहीर करून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, औरंगाबाद विभाग, पुरवणी भाग-१ मध्ये दि. १५-२१/१०/२०२० प्रसिध्द केली आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम-२४ च्या तरतुदीस अनुसरून परभणी महानगरपालिकेने उक्त क्षेत्रासाठी उक्तप्रारूप विकास योजना तयार करण्यासाठी सहायक संचालक, नगर रचना, परभणी शाखा, परभणी यांची "नगर रचना अधिकारी" म्हणून आदेश क्र.१८२/२१ दि.१९/०७/२०२१ अन्वये नेमणूक केली आहे.

आणि ज्याअर्थी उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार, नगर रचना अधिकारी तथा सहायक संचालक, नगर रचना, परभणी शाखा परभणी, उक्त अधिनियमाचे कलम-२५ अन्वये विद्यमान जमिन वापर नकाशा तयार केल्यानंतर, उक्त क्षेत्राची उक्त प्रारूप विकास योजना तयार करून ती उक्त नियोजन प्राधिकरणाकडे उक्त अधिनियमाचे कलम -२६(१) अन्वये प्रसिध्द करण्यासाठी हस्तांतरीत केली आहे.

आणि ज्याअर्थी, प्रशासकीय ठराव क्र.१६५ दि.२४/०२/२०२५ पारित केलेला आहे. त्यानुसार उक्त नियोजन प्राधिकरणाकडे उक्त अधिनियमाचे कलम-२६(१) अन्वये उक्त प्रारूप विकास योजना जनतेकडून सूचना/हरकती मागविण्याकरिता प्रसिध्द करीत आहे.

त्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरण उक्त प्रारूप विकास योजना, विकास योजना अहवालासह उक्त अधिनियमाच्या कलम-२६(१) अन्वये नागरिकांकडून सूचना/हरकती मागविण्यासाठी प्रसिध्द करीत आहे. सदरहू योजनेसंबंधीचे नकाशे व अहवाल कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ, खाली नमूद केलेल्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

१. आयुक्त, महानगरपालिका, परभणी

२. सहायक संचालक, नगर रचना, परभणी शाखा, परभणी

उक्त प्रारूप योजनेतील तरतुदीसंबंधी नागरिकांच्या काही सूचना/हरकत असतील तर त्यांना ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत आयुक्त, महानगरपालिका, परभणी यांचेकडे लेखी स्वरूपात कारणांसह पाठवाव्यात. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या सूचना/हरकती विचारात घेतल्या जातील.

उक्त प्रारूप विकास योजनेचे नकाशे व तपशिलाच्या प्रती योग्य शुल्क आकारून परभणी महानगरपालिकेच्या कार्यालयात नागरिकांना उपलब्ध होऊ शकतील.

ठिकाण : परभणी

(धैर्यशील जाधव) म.श.प्र.से.

आयुक्त,

परभणी शहर महानगरपालिका, परभणी.

**BY THE COMMISSIONER PARBHANI CITY
MUNICIPAL CORPORATION, PARBHANI
NOTICE**

**Publication of Draft Development Plan of
Parbhani (II Revision)
Under Section -26 (1) of Maharashtra Regional
& Town Planning Act, 1966**

OW, No./T.P./7083/2025 / Date -27/02/2025.- Whereas the Parbhani City Municipal Corporation, (hereinafter referred to as “the said Planning Authority.”) vide Resolution No.213. dated 26/08/2019 had declared its intention to prepare a Draft Development Plan of Parbhani (hereinafter referred to as the “said Draft Development Plan”) for the area under its jurisdiction, (hereinafter referred to as said “area”) as per the provision of section-23 (I) read with section-38 of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as the “said Act”) and notice to that effect is published in Maharashtra Government Gazette Aurangabad Division, Supplement Part 15-21/10/2020

And whereas, as per provision in section-24 of the said Act, the Municipal Corporation vide Order No.182/21 Dt.19/07/2021 has appointed Assistant Director of Town Planning Parbhani Branch Parbhani as “Town Planning Officer” to prepare the said Draft Development Plan for the said area;

And whereas, the Town Planning Officer and Assistant Director of Town Planning Parbhani Branch Parbhani after having prepared Existing Land Use Map as per section-25 of the said Act, has prepared the said Draft Development Plan of the said area and has handed it over to the said Planning Authority for Publication under section-26 (I) of the said Act;

And whereas, the said Planning Authority has passed Resolution No.165 dated 24/02/2025 to publish the said Draft Development Plan under section-26 (I) of the said Act for inviting suggestions/objections from the public.

Therefore, Parbhani City Municipal Corporation hereby publishes the said Draft Development Plan along with the Report under section 26(I) of the said Act for inviting suggestions/objections from the public. The copy of the said Draft Development Plan and Report thereof are kept open for inspection of the public at the following offices on all working days during office hours.

1. The Commissioner, Parbhani City Municipal Corporation, Parbhani.
2. Assistant Director, Town Planning Parbhani Branch, Parbhani.

The suggestions/objections if any, in writing from the public in this regard with reasons, shall be submitted to the Commissioner, Parbhani City Municipal Corporation, within the period of 30 days from the date of publication of the Notice in Maharashtra Govt. Gazette. Suggestions/objections received by the Parbhani City Municipal Corporation within the period of the 30 days from the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette shall only be considered.

The copies of the said Draft Development Plan and particulars shall be available to the public at reasonable price in the office of the Parbhani City Municipal Corporation.

Place :- Parbhani

Dhairyasheel Jadhav (M.U.A.S.)
Commissioner,
Parbhani City Municipal
Corporation, Parbhani.